

भीमत् (von 2. भी) adj. erschrocken NALD. 1, 16.
 भीमपराक्रम 3) m. N. pr. eines Mannes KATHÁS. 69, 19.
 भीमपुर KATHÁS. 123, 228.
 भीमभट m. N. pr. eines Mannes KATHÁS. 74, 30.
 भीमभुज m. desgl. ebend. 101, 48.
 भीमरथ 2) a) ०रथी Buġ. P. 10, 79, 12.
 भीरुता, पृथक्स्वति ० Vikr. 102.
 भीषणत्व n. nom. abstr. von भीषण 1) Ind. St. 9, 133.
 भीष्म 1) Buġ. P. 41, 23, 47.
 भुक्तमुत्त adj. nach dem Essen schlafend KATHÁS. 38, 71.
 भुक्तिमती f. N. pr. eines Flusses MBu. 6, 342 nach der Lesart der ed. Bomb. st. मुक्ति ० der ed. Calc.
 भुङ् Einschubsilbe in gewissen Sāman zur Hindeutung auf das भोग-
 साधनं गुह्यमङ्गम् Schol. zu PAÑKAV. Br. 5, 4, 14.
 भुङ्, भुङ्किताभुङ्कितैः R. 7, 4, 12 nach dem Comm. so v. a. बुभुक्षिताबुभु-
 क्षितैः (अबुभुक्षिताः = पिपासिताः).
 1. भुङ्, hierher zieht BENFEY भुङ्गते mit der Bed. verneigt sich (besser
 wird entmuthigt) Spr. 938, welche Stelle bei uns unter 3. भुङ् (Sp. 302,
 Z. 9. fgg.) steht. प्रत्यवस्कन्दभुम् gebeugt, entmuthigt KATHÁS. 71, 109.
 3. भुङ् 1) Sp. 302, Z. 9. fgg. vgl. oben u. 1. भुङ्.
 — अन्तु 2) अनुभोक्तुं महेत्सवम् so v. a. Theil nehmen an R. 7, 91, 10.
 — समा geniessen: समाभोक्ष्याति पृथिवीम् so v. a. werden herrschen
 über Buġ. P. 12, 1, 7.
 — समुप R. 7, 26, 21.
 — सम् 1) fleischlich geniessen R. 7, 17, 6.
 भुङ् 4) m. Ast Buġ. P. 4, 31, 14. — 3) f. आ Windung, Ring einer
 Schlange (= भोग Comm.) BHġ. P. 10, 16, 9.
 भुङ्गं 1) c) DAÇAK. in BENF. Chr. 191, 9.
 भुङ्गशालिन् KATHÁS. 32, 366.
 भुङ्गापय् s. u. 3. भुङ् caus. 2).
 1. भू Z. 14 füge 10, 112, 10 nach 1, 76, 4 hinzu. 1) e) RV. 7, 32, 13. —
 2) यदि यतो भवेन्मर्त्यः सद्यः फलमवाप्नुयात् wenn die Anstrengung Etwas
 vermöchte, wenn die Anstrengung es thäte, wenn es auf die Anstrengung
 ankäme MBh. 13, 7600.
 — caus. 7) SĪH. D. 121, 12. — 10) भावित parfūmirt KATHÁS. 70, 43.
 — अन्तु caus. 4) läutern Buġ. P. 3, 14, 47.
 — उद् 2) उद्भूतसदाभार (सिंक्) erhoben KATHÁS. 96, 40.
 — परि caus. 3) weiterverbreiten, unter die Leute bringen UTTARARĪ-
 MAK. 132, 7 (177, 6).
 — प्र 3) प्रभूत् stattdlich, gross HARIV. 4479, 4481.
 भूत् 1) h) gemischt, verbunden mit: मांसभूतेदन so v. a. Reiberei mit
 Fleisch R. 2, 32, 83.
 भूत्कृत् Schöpfer der Wesen R. 7, 4, 12.
 भूत्कृत् N. pr. eines Vetāla KATHÁS. 123, 34.
 भूत्प्राम eine Schaar von Gespenstern R. 7, 100, 23.
 भूत्तृष्णा auch u. घृतिगन्ध im ÇKDr.
 भूत्तन्द m. N. pr. eines Fürsten Buġ. P. 12, 1, 30.
 भूत्प्राय KATHÁS. 61, 7 wohl fehlerhaft für भौत्प्राय.

भूत्तमय Buġ. P. 10, 14, 2 nach dem Schol. = अचित्त्यप्रुद्धसत्त्वात्मक
 oder उक्तलक्षण.
 भूति 1) e) KATHÁS. 109, 120. 123, 211.
 भूतिशिव m. N. pr. eines Mannes KATHÁS. 108, 35.
 भूत्तन्द m. N. pr. eines Fürsten KATHÁS. 73, 85.
 भूत्तल m. eine Rattenart RĪĠAN. im ÇKDr. u. महान्भूत्तक.
 2. भूत्त 1) a) Z. 13. fgg. Kṛshṇa so genannt auch Buġ. P. 10, 74, 3.
 86, 36. 89, 58. 61.
 भूमि 1) g) Rolle (eines Schauspielers) KATHÁS. 74, 36; vgl. भूमिका 3).
 भूमिका 3) Rolle (eines Schauspielers) MĀLATIM. 4, 6. SĪH. D. 138, 18.
 भूमित्र m. N. pr. eines Fürsten Buġ. P. 12, 1, 19. — Vgl. भूमित्र.
 भूमिदेव 1) R. 7, 33, 8. Buġ. P. 10, 23, 6.
 भूमिभूत् KATHÁS. 33, 106.
 भूम्यन्तर, तस्य — ०रा राजानः KATHÁS. 34, 146.
 भूय vgl. noch मर्त्य ०, राज ०.
 भूयस् 1) b) चतुर्भूयस् um vier zunehmend RV. PAṬ. 16, 2.
 भूयस्त्व grosser Umfang: ग्रन्थ ० Voluminosität SARVADARÇANAS. 8, 22.
 27, 18. 90, 3. 100, 9.
 भूयिष्ठ, भूयिष्ठमुदिते जगदीपे दिनाकरे beinahe ganz aufgegangen KA-
 THÁS. 66, 166.
 भूरि 1) compar. ०तर Buġ. P. 10, 89, 51.
 भूरिभोज adj. viele Genüsse habend Buġ. P. 10, 81, 34.
 भूरिचसु m. N. pr. eines Ministers MĀLATIM. 3, 1. eines Brahmanen
 KATHÁS. 73, 103.
 2. भूष् mit परि 2) Z. 2 lies 3, 31, 8 st. 3, 81, 8.
 भूष्ण 3) in der Dramatik definiert: गुणैः सार्वकैर्योगस्तु भूष्णम् SĪH.
 D. 433.
 भृङ् 1) Rr. 6, 24. — Vgl. मक्त् ०.
 भृङ्क am Ende eines adj. comp. = भृङ् 1) KATHÁS. 70, 89.
 भृत्क vgl. द्राभृत्क.
 भृत्यता und भृत्यत्व vor भृत्या zu stellen.
 भेद 3) भेदतस् getrennt, einzeln, separat (Gegens. युगपद्) KATHÁS. 107.
 86. — 8) in der Dramatik: भेदः संकृतिभेदनम् SĪH. D. 330. केचित्तु भेदः
 प्रात्साकृतेति वदन्ति 148, 18.
 भेदन 1) c) संशयग्रन्थि ० Buġ. P. 11, 24, 28. — 3) a) Sp. 373, Z. 4. fg.
 vgl. Ind. St. 10, 318. 320. — b) संकृति ० SĪH. D. 330. संघ ० 417.
 भेदिन् 1) d) trennend, scheidend von (abl.): रत्नास्पनेत्रता चात्र भेदिनी
 पुद्गवीरतः SĪH. D. 233. — e) in Zwiespalt —, in Aufruhr versetzend:
 राष्ट्र ० KATHÁS. 98, 8. — f) (von भेद्) Träger eines Unterschieds. derjenige
 welcher unterschieden wird SARVADARÇANAS. 63, 14.
 भेदीय am Ende eines comp.: दायभेदीय adj. von दायभेद् Verz. d. Oxf.
 H. 304, b, 2.
 भेरुण्ड 3) a) vgl. मेरुण्डा.
 भैत्क am Ende eines adj. comp. = भैत् 2) b) R. 7, 39, 2, 28.
 भैष्यरत्नावली f. Titel eines medicinischen Werkes, citirt im ÇKDr.
 Suppl. u. कामाग्निसिंदीपनमोदक, नुधावली, महद्रावक.
 भोक्तर, भोक्त्रशक्ति die Macht der Seele als Benutzerin und Beherr-
 scherin der Natur SARVADARÇANAS. 133, 3. 5. 162, 19. fg.